

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.7/597/2022
दिनांक : 17/03/2023

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 45C1010256400 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. मुलचंद प्रितमदास अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 649 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. गिरीश हरकिशीन रुपचंदानी रा- शॉप नं. 139 मेन बाजार, उल्हासनगर-4 यांनी दिनांक- 17/03/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300005242) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी गिरीश हरकिशीन रुपचंदानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2021-2022 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. जयराम मुलचंद रुपचंदानी/देविदास मुलचंद रुपचंदानी/मनीषा अशोकलाल रंगवानी ऊर्फ विना मुलचंद रुपचंदानी/मीता इंदरलाल खेमानी ऊर्फ पुष्पा मुलचंद रुपचंदानी/हर्षा अनिलकुमार मुरपानी ऊर्फ हिरु हुरी मुलचंद रुपचंदानी/मोहीनी हरकिशीन रुपचंदानी/विनय हरकिशीन रुपचंदानी/अनिल हरकिशीन रुपचंदानी (लिहून देणार) श्री/श्रीम. गिरीश हरकिशीन रुपचंदानी (लिहून देणार) यांचे दरम्यान नोंदणीकृत रिलीज डिडची छायांकित प्रत (अ.क्र. 2155/2015 दिनांक: 19/10/2015)

(वनिता डगळे)
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 45C1010256400 करिता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. गिरीश हरकिशीन रुपचंदानी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(रमेश आक्काड)
कर निरीक्षक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	120414
Date	17/03/23
Sign	

(मनोज गोकलानी)
उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद रुपचंदानी)
कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-7/597 /2022

Token No. 41202300005242

Date- 17 /03/2023

Sr. No. 45/0555

To,

SHRI. GIRISH HARKISHIN RUPCHANDANI

Shop No. 139 Main Bazar

Ulhasnagar-4

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 45/0555 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 01/02/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Mulchand Pritamdas** Under Ward No. 45 Property No. **45C1010256400** as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: 2155/2015	Dt: 19/10/2015
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: -----	Dt: -----
12.	Objection Notice published in th News paper Namely	No: -----	Dt: -----
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

